

November 3, 2022

BSE Limited.,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001.

Dear Sir(s),

Sub: Compliance under Regulation 47 and Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") – Newspaper Publications
Ref: Dai-ichi Karkaria Limited (Scrip Code 526821)

Pursuant to Regulation 47 and Regulation 30 of the Listing Regulations, please find enclosed newspaper publications for Extract of unaudited Standalone & Consolidated financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2022, published in the following newspapers on November 3, 2022:

- i. Financial Express in English language
- ii. Mumbai Lakshadeep in Marathi Language

You are requested to take above information on your records

Thanking you,

For DAI-ICHI KARKARIA LIMITED

Ankit Shah

Company Secretary & Compliance Officer

MUMBA

Encl: as above

SHRIRAM SHRIRAM TRANSPORT

FINANCE COMPANY LIMITED PUBLIC NOTICE

This is to inform our customers and public at large that our Toranagallu **Branch** located at near Viiavalakshmi Theatre, Bellary Road Toranagallu Village, Bellary Torangallu, Karnataka - 583123 will shift to Shop B2, 363-A1A, above Punjab National Bank, NH-63 Bellary Hospet Road, Toranagallus Karnataka - 583123 from 10th February, 2023.

The Customers are requested to contact the new office premises for their needs.

REGIONAL BUSINESS HEAD

SHRIRAM SHRIRAM TRANSPORT FINANCE COMPANY LIMITED

PUBLIC NOTICE

This is to inform our customers and

public at large that our Siruguppa

Branch located at W. No. 14, H. No.

10/1371, Opposite Axis Bank, Bellary

Road, Siruguppa, Bellary, Karnataka

- 583213 will shift to Manjunatha

Trade Centre, D. No. 205/122/1082,

Opposite Abhaya Anjineya Swamy

Temple, 1st Floor, Ward No. 12

Bellary Main Road, Bellary,

Karnataka - 583121 from 10th

The Customers are requested to

contact the new office premises for

Dai-ichi Karkaria Limited

CIN: L24100MH1960PLC011681

Regd. Off. Liberty Building, Sir Vithaldas Thackersey Marg,

New Marine Lines, Mumbai: 400 020

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR

ENDED 30TH SEPTEMBER 2022

Standalone

REGIONAL BUSINESS HEAD

February, 2023.

their needs.

SHRIRAM TRANSPORT FINANCE COMPANY LIMITED PUBLIC NOTICE This is to inform our customers and

SHRIRAM

public at large that our Hunasgi Branch located at 1st Floor, Gandhi Bazar, Near Kittur, Channamma Circle, Hunasgi, Gulbarga, Karnataka - 585215 will shift to 1st Floor, M N Bali Complex, Near Bus Stand, District - Yadgir, Hunasgi Gulbarga, Karnataka - 585215 from 10th February, 2023. The Customers are requested to

contact the new office premises for their needs.

Consolidated

REGIONAL BUSINESS HEAD

(Rs. In lakhs

इंडियम बैंह 🚲 Indian Bank Information Technology Department, Corporate Office, Chennai

Indian Bank, a leading Public Sector Bank, is interested in Procurement of Internet Connectivity with DDOS Services.

https://www.indianbank.in/tenders

for details

February, 2023.

their needs.

AEGIS

AEGIS LOGISTICS LIMITED Read. Office: 502 Skylon, G.I.D.C., Char Rasta, Vapl 396 195, Dist, Valsad, Guigrat Corp. Office: 1202, Tower B, Peninsula Business Park, G. K. Marg, Lower Parel (W), Mumbai - 400013 Tel.: +91 22 6666 3666 Fax: +91 22 6666 3777

E-mail: aegis@aegisindia.com Website: www.aegisindia.com NOTICE NOTICE is hereby given, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 8th November, 2022 to consider and declare 3rd Interim Dividend. The Record Date, for the purpose of determining the entitlement of the shareholders for the 3ⁿ Interim Dividend, if declared at the Board Meeting, will be Wednesday, 16th November, 2022. Further the above information is also available on the Company's website www.aegisindia.com and also on the website of Stock Exchanges viz. BSE Ltd.

Monica Gandhi Place : Mumbai **Company Secretary** Date: 02/11/2022

Kingfa Science & Technology (India) Limited (formerly Hydro S & S Industries Limited)

CIN: L25209TN1983PLC010438 Registered Office: Dhun Building, III Floor, 827, Anna Salai, Chennai - 600 002. Phone: 044 - 28521736 | Fax: 044 - 28520420 E – mail : cs@kingfaindia.com | Website : www.kingfaindia.com NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, November 10, 2022, inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2022.

The intimation is also available on the website of the Company at www.kingfaindia.com and on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed at www.bseindia.com and www.nseindia.com

for Kingfa Science & Technology (India) Limited Nirnoy Sur **Company Secretary**

Place : Pune Date: 02-11-2022

For and on behalf of the Board

SHRIRAM SHRIRAM TRANSPORT

FINANCE COMPANY LIMITED

public at large that our Koppal **Branch** located at Javahara Road, Koppal, Karnataka - 583231 will shift to 7-2-164, 1st Floor, Basava Complex, above Indian Bank, Ward No. 20, Hospet Road, HUDCO Colony, Koppal, Karnataka - 583231 from 10th February, 2023.

The Customers are requested to

REGIONAL BUSINESS HEAD

as shown in the Audited Balance Sheet of the previous year

2. Diluted

Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)

SHRIRAM SHRIRAM TRANSPORT FINANCE COMPANY LIMITED PUBLIC NOTICE

This is to inform our customers and public at large that our Gadag Branch located at K. L. Jain Complex, 1st Floor, near DC Office, Pal Badami Road, Karnataka 528101 will shift to 1st Floor, Vaibhay Complex, Manvi Compound, Behind Manickbag Showroom, Near old DC Office circle, Gadag, Karnataka 582101 from 10th February, 2023.

The Customers are requested to

REGIONAL BUSINESS HEAD

SHRIRAM SHRIRAM TRANSPORT

FINANCE COMPANY LIMITED

PUBLIC NOTICE This is to inform our customers and

public at large that our **Ranebennur** Branch located at B. V. Patil Building, Hosanagar Indian Bank Road, Ranebennur, Haveri, Karnataka - 581 115 will shift to Balaji Complex, 1st Floor, Near HDFC Bank, P. B. Road, Ranebennur Haveri, Karnataka - 581 115 from 10th February, 2023.

The Customers are requested to contact the new office premises for their needs.

2,235.93

(10.39)

(10.39)

(2.03)

(2.03)

(₹ in Crores)

56.49

56.49

REGIONAL BUSINESS HEAD

PREMIER POLYFILM LTD.

Regd. Office: 305, III Floor, Elite House, 36, Community Centre, Kailash Colony Extn., Zamroodpur, New Delhi -110048. CIN: L25209DL1992PLC049590, Phone: 011-29246481 Email: compliance.officer@premierpoly.com Website: www.premierpoly.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations.2015, a Meeting of Board of Directors of the company will be held on Monday, 14th November, 2022 at 11.30 A.M. at Registered Office of the company at 305, III Floor, Elite House, 36, Community Centre, Kailash Colony Extension, Zamroodpur, New Delhi 110048 to consider and approve Unaudited Standalone Financial Results of the company for the quarter and half year ended 30th September,2022 along with Unaudited Statement of Cash Flow and Unaudited Statement of Assets and Liability for the half year ended 30th September, 2022. Further, trading window for dealing in the securities of the Company by

the Insiders, as defined under the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 is closed from Saturday, 01st October, 2022 to Wednesday, 16th November, 2022 (both days inclusive).

The notice is available on the Company's website www. Premierpoly.com and also on www.bseindia.com and www.nseindia.com

For PREMIER POLYFILM LTD

COMPANY SECRETARY

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF VALECHA ENGINEERING LIMITED

Place: New Delhi

Date: 01.11.2022

resolution professional

Last date for submission of claims

identified to act as Authorised

Three names for each class

14. (a) Relevant Forms and

Representative of creditors in a class

RELEVANT PARTICULARS

Name of corporate debtor Valecha Engineering Limited Date of incorporation of corporate debtor 05/03/1977

Authority under which corporate debtor is incorporated / registered Corporate Identity No. / Limited Liability L74210MH1977PLC019535

Identification No. of corporate debtor Valecha Chambers, 4th Floor, Plot No. B-6, Andheri New Link Road, Andheri (West) Mumbei - 400053. principal office (if any) of corporate debtor 21/10/2022 (Order uploaded on website of NCLT

respect of comparate debtor on 31/10/20225 Estimated date of closure of insolvency 29/04/2023 (Considering the order was uploaded on resolution process

31/10/2022 Name and registration number of the Name: Anurag Kumar Sinha

insolvency professional acting as interim Registration no. IBBI/IPA- 001/IP-P00427/2017-18/10750

resolution professional

Address and e-mail of the interim Address: Flat No.3602, Redwood (Tower No. 7). resolution professional, as registered with Runwal Greens, Mulund -Goregaon Link Road, the Board

Bhandup(West), Mumbai City, Maharashtra, 400078 e-mail: aksinhaip3@gmail.com Address: AAA Insolvency Professionals LLP, 144-B, Address and e-mail to be used for Mittal Court, 14th Floor, Nariman Point, correspondence with the interim Mumbai-400021. e-mail- valecha.bc@gmail.com

Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional Names of Insolvency Professionals

14/11/2022

(b) Details of authorized representatives Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Mumbai Bench, Court IV has ordered the commencement of a Corporate Insolvency Resolution Process of Valecha Engineering Limited on 21/10/2022 (order uploaded on website of NCLT on 31/10/2022).

The creditors of Valecha Engineering Limited are hereby called upon to submit their claims with proof on or before 14/11/2022 to the Interim Resolution Professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other

creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Date - 02.11.2022 Anurag Kumar Sinha Interim Resolution Professional Place - Mumbai

IBBI/IPA-001/IP-P00427/2017-18/10750 AFA Valid upto - 23/12/2022

Web link: https://lobi.gov.in/home/downloads

(IDBI BANK IDBI BANK LIMITED

CIN: L65190MH2004GOI148838 Regd. Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai - 400 005, Tel.: (022) 66552711/3147,

Website: www.idbibank.in, E-mail ID: idbiequity@idbi.co.in Notice to Members of IDBI Bank -

Dispatch of Postal Ballot Notice dated October 27, 2022 and remote e-voting

1. Notice is hereby given pursuant to Sections 108 & 110 of the

Companies Act, 2013, (the "Act") and Rules 20 & 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 read with the General Circular No. 02/2022 dated May 05, 2022 and the previous circulars on COVID-19 related relaxations issued by Ministry of Corporate Affairs (MCA) applicable in this regard ("Applicable Circulars"), applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and any other applicable law, rules and regulations (including any statutory amendment(s), modification(s), variation(s) or re-enactment(s) thereto, for the time being in force, and as amended from time to time), that the special businesses given in the Notice dated October 27, 2022, are proposed for approval of the members of IDBI Bank Ltd. to be transacted through Postal Ballot only by way of voting through

electronic means (remote e-voting). The Bank has appointed its Registrar & Transfer Agent (RTA) viz. KFin Technologies Limited (KFintech) to provide remote e-voting facility. The e-voting facility has been provided to the Members who appear in the Books as Members or Beneficial Owners of shares as on October 21, 2022, being the Cut-off date fixed for reckoning the voting rights of Members to be exercised by e-voting. Any person, who is not a Member as on the Cut-off date,

3. In terms of applicable Circulars, the Bank has sent the Postal Ballot Notice to the Members through electronic mode only whose email IDs are registered with the Depository Participant (DP) or RTA as on the aforesaid Cut-off date. The dispatch of Postal Ballot Notice has been completed on Tuesday, November 01, 2022. The e-voting commences on and from Thursday, November 03, 2022 (9:00 a.m. IST) and ends on Friday, December 02, 2022 (5:00 p.m. IST).

should treat this Notice for information purposes only.

The Postal Ballot Notice along with explanatory statement has been uploaded on Bank's website at www.idbibank.in. It is also hosted on the website(s) of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and remote e-voting agency i.e. KFintech at https://evoting.kfintech.com

5. The Bank has appointed Ms. Aparna Gadgil and in her absence Mr. Viswanathan N. S. of M/s S. N. Ananthasubramanian & Co., Practicing Company Secretaries as the Scrutinizer for conducting the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner. 6. The result of the Postal Ballot shall be declared by MD & CEO on

or before December 04, 2022 and will be displayed on the Bank's website at www.idbibank.in and shall also be displayed on the website(s) of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and remote e-voting agency i.e. KFintech at https://evoting.kfintech.com

Process for registration of email IDs & obtaining user ID & password for those Members whose email IDs are not

 In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card). AADHAAR (self-attested scanned copy of AADHAAR Card) by email to idbiequity@idbi.co.in

Shareholders holding shares in demat mode may contact their respective DP for registration of email ID. To obtain e-voting user ID & password, such members may provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID). Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAAR (self-attested scanned copy of AADHAR Card) to idbiequity@idbi.co.in

iii. Alternatively, member may send an e-mail request to einward.ris@kfintech.com for obtaining User ID and Password by providing the details mentioned in Point (i) or (ii) as the case may be.

8. In case of any queries, please visit 'Help' and 'Frequently Asked Questions' (FAQs) section / E- voting user manual available through a dropdown menu in the 'Downloads' section available at KFintech's website https://evoting.kfintech.com or call at toll free no. 1800 309 4001 or write an email to einward.ris@kfintech.com or evoting@kfintech.com

For IDBI Bank Limited Place: Mumbai (Jyothi Biju Nair) Date: November 02, 2022 Company Secretary

Half Year Quarter Quarter Half Year Quarter ended 30th ended 30th ended 30th ended 30th Particulars ended 30th ended 30th Sept 2022 Sept 2021 Sept 2022 Sept 2022 Sept 2021 Sept 2022 Unaudited Unaudited) (Unaudited) Unaudited) Unaudited) (Unaudited) 5,618 2,858 9,573 2.689 Total Income from operations 9,573 Net Profit/(Loss) for the period 479 253 (462)479 253 (631)(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax 1,221 995 1,221 995 (462)(631)(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax 1,221 995 (462)1,228 1,035 (651)(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income/(Expense) for the period (Comprising Income/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) } 1,216 (463)1,223 1,024 (652)745 745 745 745 745 Paid up Equity Share Capital (Face Value Rs 10 each 745 Other equity excluding revaluation reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year 12,200 14,112 14,245 14,245 16,302 12.200

Notes:

Place: Dubai

Dated: 1st November 2022

(of Rs.10/- each)

 The above is an extract of the detailed format of unaudited standalone and consolidated financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and ichiindia.com.

16.40

13.36

(6.20)

16.48

13.89

Chairperson and Managing Director

(8.73)

The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 1 November 2022. The figures for the guarter and half year ended 30 September 2022 have been subjected to limited review by the statutory auditors. The auditors have expressed a unmodified opinion on the limited review report for the quarter and half year ended 30 September 2022.

The Company's management, pursuant to 'Ind AS 108 - Operating Segments' has concluded that the Company has only one

reportable segment which is Specialty Chemicals. Accordingly, no separate disclosures of segment information have been made.

- Pursuant to a fire incident on 22 November 2020 at Dahej factory situated at Plot no. D-2/20, GIDC, Tal. Vagra, Dist. Bharuch -392130, Gujarat, certain property, plant and equipment and inventory were damaged. It also disrupted the production process and impacted the financial performance of the Company for the year ended 31 March 2021. As a result of the incident, the Company had recognised a loss of Rs. 4,932 lakhs (Rs. 4,326 lakhs towards property plant and equipment, Rs. 581 lakhs towards inventories and Rs.25 lakhs towards other expenses) as an exceptional item in the standalone financial results for FY 2020-21. The Company's assets and inventories are covered under an Insurance policy and a claim has been lodged with the Insurance company for the losses suffered. The Company has received an interim payment towards insurance claim of Rs 400 lakhs in FY 2021-22. The balance claim
- The Code on Social Security, 2020 ('Code') relating to employee benefits during employment and post-employment benefits received Presidential assent in September 2020. The Code has been published in the Gazette of India. However, the date on which the Code will come into effect has not been notified. The Company will assess the impact of the Code when it comes into effect and will record

is under survey and the same would be accounted for when approved by the insurance company.

any related impact in the period the Code becomes effective. Figures are rounded off to the nearest lakh.

Earnings per share Basic and Diluted in Rs.

For and on behalf of the Board Ms. S. F. Vakil

FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF SHREE VIJAY INDUSTRIES LIMITED

A public limited company incorporated under the provisions of the Companies Act, 1956

Corporate Identification Number: L45202PB1984PLC018009;

Registered Office: 179, Industrial Area-A, Ludhiana - 141003, Punjab, India;

Contact Number: 0161-2600967, 2609616; E-mail Address: sviltd1984@gmail.com; Website: www.shreevijayg.co.in.

Open Offer for the acquisition of up to 1,93,050 (One Lakh Ninety-Three Thousand and Fifty) Equity Shares, Representing 26.00% (Twenty-Six Percent) Of The Voting Share Capital of Shree Vijay Industries Limited, at an offer price of Re. 1.50/- (One Rupee and Fifty Paise Only). payable in cash, made by Mr. Navjot Singh Rupra ('Acquirer 1') and Mrs. Sakshi Singla ('Acquirer 2'), (hereinafter collectively referred to as the 'Acquirers') in accordance with the provisions of Regulations 3 (1) and 4 of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, and subsequent amendments thereto ('SEBI (SAST) Regulations') ('Offer'). This dispatch confirmation of the Letter of Offer advertisement ('Letter of Offer Dispatch Confirmation Advertisement') is being issued by CapitalSquare Advisors Private Limited, the Manager to the Offer ('Manager') on behalf of the Acquirers, and the said should be read in conjunction with the:

(a) Public Announcement dated Tuesday, August 02, 2022 ('Public Announcement'); (b) Detailed Public Statement dated Friday, August 05, 2022, which was published on Saturday, August 06, 2022, in the newspapers, namely being Financial Express (English daily) (All India Edition), Jansatta (Hindi daily) (All India Edition), Daily Suraj Ludhiana (Punjabi daily) (Ludhiana Edition), and Mumbai Lakshadeep (Marathi Daily) (Mumbai Edition) ('Newspapers') ('Detailed Public Statement');

(c) Draft Letter of Offer dated Tuesday, August 16, 2022 ('Draft Letter of Offer'); (d) Letter of Offer dated Thursday, October 27, 2022, along with the Form of Acceptance-cum-Acknowledgement and Form No. SH-4 Securities Transfer Form ('Letter of Offer'): and (e) Recommendations of Committee of Independent Directors dated Wednesday, November 02, 2022, which is being published in the Newspapers

(The Public Announcement, Detailed Public Statement, Draft Letter of Offer, Letter of Offer, and Recommendations of IDC are hereinafter referred The terms used in this Letter of Offer Dispatch Confirmation Advertisement have the same meaning assigned to them in the Offer Documents unless otherwise specified.

) Completion of Dispatch of the Letter of Offer The dispatch of the Letter of Offer to Public Shareholders as on Identified Date being Thursday, October 20, 2022, for the number of this Offer

Sr. No.	Particulars		No. of Public Shareholders
	Letter of Offer (Through Demat mode)	Email	Nil
2.	Letter of Offer (To Demat Non-Email cases and all Physical cases)	Registered/ Speed Post	583

2) Availability of the Letter of Offer

a) Public Shareholders may access the Letter of Offer on the websites of SEBI at www.sebi.gov.in, MSEI at www.msei.in, Target Company at www.shreevijayg.co.in, Registrar at www.skylinerta.com, and Manager at www.capitalsquare.in. In case of non-receipt of the Letter of Offer, Public Shareholders, including those who have acquired the Equity Shares after the Identified Date, if they so desire, may download the Letter of Offer from the websites indicated above or obtain a copy of the same from the Manager or the Registrar

MANAGER TO THE OFFER CAPITALSQUARE® Teaming together to create value MANAGER TO THE OFFER CAPITALSQUARE ADVISORS PRIVATE LIMITED 205-209, 2nd Floor, AARPEE Center, MIDC Road No 11, CTS 70, Andheri (East), Mumbai - 400093. Maharashtra. India:

Contact Number: +91-22-6684-9999

4) Other Information

Teaming together to create value

Date: Wednesday, November 02, 2022

financialexp.epan

Place: Mumbai

on Thursday, November 03, 2022 ('Recommendations of IDC').

REGISTRAR TO THE OFFER Skyline Financial Services Pvt. Ltd. **REGISTRAR TO THE OFFER**

SKYLINE FINANCIAL SERVICES PRIVATE LIMITED D – 153 A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase – I, New Delhi - 110020. Delhi, India. Telephone Number: +91-011-26812682 E-mail Address: virenr@skvlinerta.com Website: www.skylinerta.com Contact Person: Ms. Rati Gupta SEBI Registration Number: INR000003241

Email Address: mb@capitalsquare.in Website: www.capitalsquare.in Contact Person: Mr. Viveka Singhal SEBI Registration Number: INM000012219 Validity: Permanent Validity: Permanent Corporate Identification Number: U65999MH2008PTC187863 Corporate Identification Number: U74899DL1995PTC071324

3) Schedule of Activities for the purpose of this Offer Kindly note the schedule of the major activities set forth below: Day and Date Schedule of Activities Last date of publication in the Newspapers of recommendations of the independent directors committee of Thursday, November 03, 2022 the Target Company for this Offer Friday, November 04, 2022 Last date for upward revision of the Offer Price and/or the Offer Size Date of publication of opening of Offer public announcement in the Newspapers Friday, November 04, 2022 Date of commencement of Tendering Period Monday, November 07, 2022 Date of closing of Tendering Period Monday, November 21, 2022 Last date of communicating the rejection/ acceptance and completion of payment of consideration or refun of Equity Shares to the Public Shareholders Monday, December 05, 2022~

The above timelines are prepared based on the timelines provided under the SEBI (SAST) Regulations) and are subject to receipt of requisite approvals from various statutory/ regulatory authorities and may have to be revised accordingly ~ To clarify, the action set out above may be completed prior to their corresponding dates subject to compliance with the SEBI (SAST) Regulations.

a) The details relating to the procedure for tendering the Equity Shares are more particularly set out in the Letter of Offer. b) The Letter of Offer Dispatch Confirmation Advertisement shall also be available and accessible on the website of SEBI at www.sebi.gov.in, MSEI at www.msei.in, Target Company at www.shreevijayg.co.in, and Manager at www.capitalsquare.in. Issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirer

> Contact Number: +91-22-66849999 Contact Person: Mr. Viveka Singhal Email Address: mb@capitalsquare.in Website: www.capitalsquare.in SEBI Registration Number: INM000012219 Validity: Permanent

CAPITALSQUARE ADVISORS PRIVATE LIMITED

Maharashtra, India

Corporate Identification Number: U65999MH2008PTC187863 For and on behalf of the Acquirers

205-209, 2nd Floor, AARPEE Center, MIDC Road No 11, CTS 70, Andheri (East), Mumbai – 400093

Mr. Navjot Singh Rupra Mrs. Sakshi Singla Acquirer 2

Place: Pune Date: 01st November, 2022

periods presented.

31st March 2021 and 31st March 2022 respectively.

MANAGING DIRECTOR

Sd/-

Interested parties may refer Bank's

www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd. www.nseindia.com. SHRIRAM

SHRIRAM TRANSPORT FINANCE COMPANY LIMITED **PUBLIC NOTICE**

This is to inform our customers and public at large that our Harihara Branch located at KGN Tower, 2nd Floor, Old PB Road, Beside Karnataka Bank, Harihara, Karnataka - 577601 will shift to 1st Floor, Shri Naradamuni Complex, Bhathi Shivanagappa Compound, PB Road, Harihara, Davangare, Karnataka - 577601 from 10th

The Customers are requested to contact the new office premises for

REGIONAL BUSINESS HEAD

PUBLIC NOTICE

This is to inform our customers and

contact the new office premises for their needs.

contact the new office premises for their needs.

PUNJAB COMMUNICATIONS LIMITED Regd Office: B-91, Phase VIII, Industrial Area, S.A.S. Nagar (Mohali)-160071

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER, 2022 (Taken on record by the Board in their Meeting held on 2nd November, 2022) /Rs. in lacs. Quarter Ended 30.09.2022 31.03.2022 30.09.2021 (Audited) (Unaudited) (Unaudited) 1.075.90 362.50 Total income from operations Not Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (259.48) (1.321.95)(317.53)Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) (1,321.95)Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items (1,248.80) (244,38) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) Equity Share Capital (FV Rs. 10/-) 1,202,36 1,202.36 1,202,36 Reserves (excluding Revaluation Reserve)

(CIN:L32202PB1981SGC004616) (Web: www.puncom.com)

(7.93) (7.93) for and on behalf of the Board of Directors

Place : S. A. S. Nagar Dated: November 2, 2022 Managing Director Notes: a) The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ended on 30th September 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Unaudited Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website i.e www.bseindia.com Security Code: 500346) & on Company's Website i.e www.puncom.com at the following link: http://www.puncom.com/?id=82

SAHYADRI INDUSTRIES LIMITED

CIN L26956PN1994PLC078941

39/D, Gultekdi, J. N. Marg, Pune 411 037

T: +91 20 2644 4625/26/27, F: + 91 20 2645 8888, E: info@silworld.in, W: www.silworld.in EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2022**

Standalone Results 30.09.2021 31.03.2022 30.09.2022 30.06.2022 30.09.2021 30.09.2022 **Particulars** Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited (3 months) (6 months) (12 months) (3 months) (3 months) (6 months) 114.57 106.78 305.81 302.34 546.34 1 Total Income 191.24 2 Net Profit /(Loss) for the Period before Tax (before Exceptional 30.01 & Extraordinary items) 8.15 17.61 38.16 61.02 84.65 3 Net Profit /(Loss) for the Period before Tax (after Exceptional & 8.15 84.65 Extra-ordinary items) 30.01 17.61 38.16 61.02 4 Net Profit /(Loss) for the Period after Tax (after Exceptional & 5.83 61.83 Extra-ordinary items) 21.81 12.08 27.64 45.33 5 Total Comprehensive Income for the period [Comprising profit/ (loss) for the period (After tax) and other Comprehensive Income (after tax)] 5.90 21.82 12.18 27.72 45.55 62.03 6 Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each) 10.95 10.95 10.95 10.95 10.95 10.95 7 Total Reserves (excluding) Revaluation Reserve) 317.55 314.95 279.55 317.55 279.55 293.13 8 Basic and Diluted Earnings Per Share (of ₹ 10/- each)

(ii) Diluted:

(i) Basic:

Notes: 1. The above is just an extract of the detailed format of unaudited Financial Results for the guarter and half year ended September 30th 2022, filed with BSE Ltd. Under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the said quarter end are available on the website of BSE Ltd. at www.bseindia.com and company's website at www.silworld.in.

19.94

19.94

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors

demerger of Industrial Business Activity Division (Demerged Undertaking) of PRPPL into the Company

Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench had pronounced the order on 28th April 2022,

approving the aforesaid Scheme of Arrangement. The certified true copy of the said order was received

11.04

11.04

25.25

25.25

41.41

41.41

5.33

5.33

at their meeting held on 01st November 2022. 3. The Board of Directors of the Company at its meeting held on 5th February 2020 had approved the scheme of Arrangement between the Company and Poonam Roofing Products Private Limited (PRPPL) pursuant to section 230 to 232 along with other applicable provision of The Companies Act, 2013 for

on 11th May 2022 and certified copy of the order sanctioning the Scheme filed by the Company with the Registrar of Companies, Pune, on 1st June 2022 with appointment date as 1st April 2020. The Company in its financial results for the half year ended 30th September 2022 has accounted for the arrangement using the pooling of interest method retrospectively for all the periods presented as prescribed in IND AS 103- "Business Combinations". The previous periods' figures in the financial results have been accordingly restated from 1st April 2020, from the Audited Financials of PRPPL for the year ended

Pursuant to the Scheme of Arrangement, the Company has allotted 13,84,800 fully paid-up equity shares to the eligible shareholders of PRPPL. The Company has recognized the effect of merger and the difference of ₹ 0.46 crore in excess of net assets and liabilities over the purchase consideration pertaining to the Demerged Undertaking, has been credited to Capital Reserve of the Company, in accordance with Ind AS 103 'Business Combinations'. The net effect of the above adjustments is an increase in the total Equity of the Company by ₹ 4.91 crore as on 31st March 2022.

5. Previous period's figures have been regrouped / rearranged, to the extent necessary, to conform to current period's classifications. For SAHYADRI INDUSTRIES LIMITED

The Equity Shares issued have been considered in both basic and diluted EPS of the results for all the

SATYEN V PATEL

with effect from 1st April 2020.

सोलापुरात अंतरपीक म्हणून पिकवली गांजाची शेती

दि.२: मोहोळ तालुक्यातील दादपूर गावच्या शिवारात एका शेतकऱ्याने उसाच्या पिकात गांजाची लागवड केल्याची माहिती कामती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांच्या पथकाने कारवाई केली.गांजाचे वितरण तसेच उत्पादनावर

बंदी असूनदेखील या शेतकऱ्याने अवैध पद्धतीने गांजाची शेती केली होती. या कारनाम्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली. नंतर पोलिसांनी कारवाई करून या शेतकऱ्याकडून तब्बल ९ लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. त्या ठिकाणी लहान मोठी ७५ गांजाची झाडे आढळून आली. तब्बल ९ लाख रूपयांचा गांजा जप्त केला असून याप्रकरणी शेतकऱ्यावर कामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बाजीराव लोभा राठोड असे गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. लामाणतांडा कामती खुर्द येथील बाजीराव लोभा राठोड याचे दादपूर गावच्या शिवारात शेती आहे. त्यामध्ये ऊसाचे क्षेत्र आहे. त्या ऊसा मध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केल्याची माहिती काम तीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने

सूचना

यांना मिळाली.

लक्षदीप' मुंबई वृत्तपत्रात्न प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीमधील समाविष्ट सर्व बाबी तपासून पाहणे शक्य नाही. जाहिरातदाराकडून त्याच्या ढाव्याचा पूर्तता झाली नाही तर परिणामाबद्दल त्या मुंबई 'दै. लक्षद्वीप वृत्त समूहाचे संचालक, संपादक, प्रकाशक जबाबदार राहणार नाहीत. कृपया वाचकांनी असलेल्या जाहिरातीत स्वरूपामध्ये कोणताही करण्यापवी करार आवश्यक ती चौकशी करावी.

रोज वाचा लक्षदीप

बंद केल्याची सचना

ार्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील श्रीमती पुर्वी टेकवानी गंच्याकडन **कमारी ऑडी कटीन्हो** यांना विघटन सचना पाठविली आहे. जे ला'अवेनीर लँग्वेज अलायन्य यांचे नोंटणीकत कार्यालयः जी-१ तळमजला. आदि जनता सोसायटी. रस्ता क्र.२७ सायन सर्कल, सायन पुर्व, मुंबई-४०००२२ या गगीदारी संस्थेचे भागीदार होत्या, सदर भागीदारी संस्था ३० सप्टेंबर, २०२२ पासून बंद करण्यात आली आहे. संस्थेचे सर्व खाते, देयके आणि उधारी असे सर्व दोन्ही भागीदारांकडून सामायिकपणे प्राप्त व जमा करण्यात आलेले आहेत.

यापुढे सर्व जनतेस सुचित करण्यात येत आहे की, संस्थेसह व्यवहाराकरिता त्यांच्यासह कोणताही यवहार किंवा कंत्राट करु नये.

ॲड. तन्वी डी. कोटक १०८, बी विंग, परम टॉवर, साई प्रणय हॉटेलच्या पुढे, तीन हात नाका, ठाणे पश्चिम-४००६०४. मोबा.:९१०७३८१३८१

दिनांक:0३.११.२०२२ ठिकाण: मुंबई

asrec

(India) Limited

PUBLIC NOTICE

The branch of IIFL Finance Ltd. located at Shop No. B/1-2, Ground Floor, V.O.C CHS Ltd., 90 Feet Road, Opp. Kamaraja High School, Dharavi, Mumbai - 400017 will be shifted to below mentioned address with effect from 15th November

New Address: IIFL Finance Ltd., Shop No. 01, Ground Floor, Vivekanand CHS, Prabhakar Kunte Nagar, 90 Feet Road, Near Ayush Hospital, Dharavi, Mumbai - 4000017. Contact No. 73044 12246 / 73044 12247.

All existing services can be availed a

जाहीर सूचना

भायआयएफएल फायनान्स लि. यांची शॉप नं. B/1-2. ठमजला, व्ही.ओ.सी. को – ऑप. हौ.सो.लि., 90 फिट रोड, कामराजा हायस्कूल समोर, धारावी, मुंबई -400017 येथील शाखा खालील पत्यावर स्थलांतरीत रण्यात येत आहे, जी 15 नोव्हेंबर, 2022 पासून

नवीन पत्ताः आयआयएफएल फायनान्स लि., शॉप नं.01,तळमजला, विवेकानंद को–ऑप. हौ.सो.लि., प्रभाकर कुंटे नगर, 90 फिट, रोड, आयुष हॉस्पिटल जवळ, धारावी, मुंबई – 400017 संपर्क: 73044 12246

/7304412247. नवीन स्थानावर सर्व विद्यमान सेवा उपलब्ध असू

पत्ता: इमारत क्रमांक २, युनिट क्रमांक २०१-२०२ आणि २००ए-२००बी, तळ मजला,

जाहिर लिलावाकरिता जाहिर सूचना - स्थावर मालमत्तेची विक्री

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(६) सहवाचिता नियम ९अन्वये)

ज्याअर्थी, अंझरेक (इंडिया) लिमिटेड सिक्युरीटायझेशन अँण्ड रिकन्स्टुक्शन कंपनी (यापुढे अँझरेक म्हणून संदर्भीत) आहे आणि (१) चैनपुरिया शैलेंद्र जगदीश आणि चैनपुरिया सुरिन्द्र

गदीश (२) मे. जे. पी. एंटरप्रायजेस मालक - शैलेंद्र जगदीश चैनपुरिया (३) मे. जे. पी. टेलिकॉम २ मालक सुरिन्द्र जगदीश चैनपुरिया (संयुक्त कर्जदार) चे चेंबूर

मॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क. अंधेरी घाटकोपर लिंक रोड. चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३

ॲझरेक (इंडिया) लिमिटेड

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते कि, श्री. राजमह मळ्रया हे शास्त्रीनगर एसआरए सहकार्र गृहनिर्माण संस्था मर्या. च्या इमारत क्र.३ च्या पहिल्या मजल्यावर स्थित सदनिका क्र.आर*।* सी १०३ चे मालक आणि प्रत्येकी रु.५०/ चे ५ पूर्ण भरणा शेअरचे धारक असून त्यांच कोणतेही नामनिर्देशन नकरता बांद्रा पूर्व, मुंबई येथे १२/०६/१९९९ रोजी निधन झाले.

मयत श्री. राजमल्लू मल्लया यांच्या पश्चात त्यांचा मुलगा श्री. तिरुपती राजमह्नू मंडापह्ली यांनी . मयत श्री. राजमह्नू मह्नया यांच्या वरील नमूद सदनिका क्र.आर ेसी १०३ साठी १००% वारसदार म्हणून अर्ज केला आहे. जर कोणालाही श्री. नतरुपती राजमछू मंडापछी यांच्या नावे होणाऱ्या सदर सदिनिकेच्य हस्तांतरनासाठी आक्षेप असल्यास त्याने/तिने निम्नस्वाक्षरीधारकांना संपर्क करावा. या प्रसंर्ग निम्नस्वाक्षरीधारकांना १५ दिवसात माहिर्त किंवा संपर्क नकेल्यास सदर सदनिका श्री. नतरुपती राजमल्लू मंडापल्ली यांच्या नावे हस्तांतरण केली जाईल.

सही/-

प्रन्मा. सचिव शास्त्रीनगर एसआरए सहकारी गृहनिर्माण पंस्था मर्यादित करिता

रूम नं.२१०, इमारत क्र.३, न.भू.क्र.६२९ पैकी १२ ते ६१ (पार्ट), शास्त्रीनगर, आबासाहेव शिंदे मार्ग, बांद्रा पूर्व, मुंबई-४०००५१.

PUBLIC NOTICE

purchase and acquire from Mr. Vivek Khanna and Mrs. Pooja Khanna ("the owners" having address at 210/C, Ganga Jangid Complex, off. Mira Bhayander Road, Behind Silver Park, Mira Road East, Dist Thane, the co-owners of residential Flat No. 1402 admeasuring 719 sq. ft carpet area on the 14th floor, in the building of the society knowr as Raheja Heights A Co-operative Housing Society Ltd., situated at off. film city road, Malad East, Mumbai - 400097 alongwith car parking space no. CP075 in segment 1 lying and being at CTS no. 827-A/1C/1A of Village Malad East Taluka Borivali, within registration district of Mumbai Suburban and by virtue thereof interest in share capital or society represented by 10 fully paid shares thereof, each having face value of Rs.50 each, bearing Distinctive number from 611 to 620 represented by Share Certificate No. 62 dated 01st June 2013 (collectively hereinafter referred to as "said property") more particularly recorded in the Schedule hereunder written free from all encumbrances and claims.

The owners have represented to my clients that: a. They are absolutely entitled to assign and transfer their respective ownership rights in said property, to accept consideration and no one has any claim, right, title and interes in the said property.

b. They have progressively acquired the ownership rights in said property and they as co-owners have 100% right, title and interest in the said property as well as in absolute

TAKE FURTHER NOTICE THAT any and all person/s, entity/ies having any claim, right title, benefit, interest, objections and/or demand in respect of said property by way of inheritance, share, sale, transfer, mortgage, assignment, exchange, lease, sub-lease lien, license, deposit of title deeds, pledge, gift, occupation, charge, covenant, possession tenancy, sub- tenancy, maintenance, bequest, succession, trust, pre-emption, agreement lispendens, family arrangement/settlement, Agreement or other depositions, power or attorney, partnership deed, easement, litigation, Decree or Court order of any court or law or encumbrance, injunction, attachment, business agreement howsoever or otherwise is required to intimate in writing supported by authenticated photocopies of valid/effectua documents to the undersigned at address as mentioned herein within 14 (Fourteen) days from the date of publication of this Notice of his/her/it's such claim and/or objection in that regard, failing which all or any of such purported claims and or objections, interest or demand if any shall be deemed to have been waived abandoned given up and/or discharged for all intents and purposes and any claim raised after the expiry of said period shall not be binding in any manner whatsoever and my clients shall proceed to purchase the said property concluding that the title of the said property is clear and SCHEDULE

All that said residential Flat No. 1402 admeasuring 719 sq. ft carpet area on the 14th floor, in the building of the society known as Raheja Heights A Co-operative Housing Society Ltd., situated at film city road, Dindoshi, Malad East, Mumbai - 400097 alongwith car parking space no. CP075 in segment 1 lying and being at CTS no. 827-A/1C/1A of Village Malad East Taluka Borivali, within registration district of Mumbai Suburban and corresponding interest in share capital of said society represented by 10 fully paid shares each having face value of Rs.50 each, bearing Distinctive number from 611 to 620 represented by Share Certificate No. 62 dated 01st June, 2013.

Dated This 3rd November, 2022

Advocate 301, Malad Pushpanjali Society, Diamond Market, Daftary Road, Malad East, Mumbai - 400097(Email: adv.hiral1818@gmail.com

मुंबई येथील लघु वाद न्यायालयात (वांद्रे शाखा) आर.ए.ई. व आर. दावा क्र.२६१/२०२२ श्री. काली सावक सुंतोके वय: ८३ वर्षे, व्यवसाय: निवृत्त, मुंबई, भारतीय नागरिक, र/ठि.: फ्लॅट क्र.२, १०वा मजला, स्कायक्रॅपर ए विंग, भूलाभाई देसाई रोड, मुंबई सेन्ट्रल, मुंबई-४०००२६.)...फिर्यादी १. कुमारी धुन भन्साली यांचे अज्ञात वारसदार व कायदेशीर प्रतिनिधी, वय व व्यवसाय: ज्ञात नाही, अंतिम ज्ञात पत्ता: ब्लॉक क्र.३, अहुनुवार (काली कॉटेज), प्लॉट क्र.२७, मालकम बाग, पारसी कॉलनी, आंबोली, एस.व्ही. रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई-४००१०२. श्री. परवेझ भन्साली (पुर्ण नाव ज्ञात नाही) वय: ज्ञात नाही, पौढ, व्यवसाय: ज्ञात नाही ३. श्रीमती शेहनाझ परवेझ भन्साली, वय: ज्ञात नाही, प्रौढ, व्यवसाय ज्ञात नाही, भारतीय नागरिक,

ब्लॉक क्र.३, अहनुवार (काली कॉटेज), प्लॉट क्र.२७,

मालकम बाग, पारसी कॉलनी, आंबोली, एस.व्ही. रोड,

जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई-४००१०२.

वरनामित प्रतिवादी

ज्याअर्थी वरनामित फिर्यांदीनी प्रतिवादींच्या विरोधात उपरोक्त दावा दाखल केला असून त्यांनी विनंती केली आहे की, बंगला अहनुवार (काली कॉटेज) ची पुर्व बाजु, प्लॉट क्र.२७, मालकम बाग, पारसी कॉलनी, आंबोली, एस.व्ही. रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई-४००१०२, क्षेत्रफळ १४० चौ.फु. कार्पेट क्षेत्र येथील ब्लॉक क्र.३ या दावा असलेल्या जागेचे त्वरीत रिकामी करुन फिर्यांदीकडे योग्य शांततापुर्ण ताबा आणि अन्य इतर सहाय्य देण्यास फिर्यांदीना आदेश व निर्देश देण्यात

तुम्हाला येथे समन्स देण्यात येत आहे की, सदर मा. न्यायालयासमक्ष १७ नोव्हेंबर, २०२२ रोजी स.११.००वा. किंवा त्यापुर्वी न्यायालय कक्ष क्र.३८ येथे व्यक्तिश: किंवा सदर प्रस्ताव सूचनेसंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा विकलामार्फत किंवा असा एखादी व्यक्ती जो वर नमूद फिर्यादींच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देऊ शकेल अशा इतर व्यक्तीसोबत उपस्थित रहावे आणि यापढे तम्हाला कळविण्यात येत आहे की, दाव्याचे तुमचे सुरक्षाकरिता तुमच्याकडे असलेली सर्व दस्तावेज किंवा अधिकार सादर करावेत, यात कसूर केल्यास लेखी अहवाल न दिल्यास किंवा वर नमुद केलेल्या तारखेला उपस्थित न राहिल्यास दाव्याचे कायद्यानुसार तुमच्या गैरहजेरीत सनावणी होऊन एकतर्फी निर्णय दिला जाईल.

> न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आले ३० जून, २०२२ सही/-(एम.के. श्रिंगारे)

)...प्रतिवादी

ठिकाण: मुंबई दिनांक: १९ ऑक्टोबर, २०२२

सिक्युरीरायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट

सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद केलेली मालमत्ता प्रतिभूत धनकोकडे तारण आहे

असे की, <mark>रेलिगेअर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड</mark> यांनी दिनांक २९.०३.२०१९ रोजीच्या करारनामानुसार <mark>आरएआरसी०५९</mark>

<mark>(आरएचडीएफसीएल एचएल) ट्रस्टचे</mark> विश्वस्त **रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (आरएआरसी)** यांच्या नावे खालील प्रतिभूतीसह

कत्रित त्यांचे अधिकार, हक्क व हित यासह तुमचे कर्ज खाते ऋण/वित्तीय मालमत्ताबाबत करारनामा केला. सदर करारनामानुसार आम्ही तुमचे प्रतिभूत धनको

म्हणून **रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड**चे खालील स्वाक्षरीकर्ता प्राधिकृत अधिकारी यांनी १५ दिवसांची तुम्हाला सूचना दिली आहे की,

खाली नमुद कर्जदार/तारणकर्ता यांच्याकडून प्रतिभृत धनको आरएआरसी०५९ (आरएचडीएफसीएल एचएल) ट्रस्टचे विश्वस्त रिलायन्स ॲसेट

रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड यांना देय कलम १३⁽२) अन्वये मागणी सूचनेत नमुद रक्कम तसेच पुढील व्याज व खर्च वसुलीकरिता **१२.१२.२०२२** रोजी

(एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

रिलायन्स सेन्टर, ६वा मजला, नॉर्थ विंग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सांताक्रुझ (पुर्व),

शिक्का अप्पर निबंधक

आरक्षित मुल्य

?3,00,000/-

28,00,000/

२२,३७,५००/

१८,६३,७५०/

इरठे

9,30,000/-

7,80,000/

२,२३,७५०/

१,४४,०००/

१,८६,३७५/

बँक यांच्यासह निष्पादित दिनांक १३.०७.२०२२ रोजींच्या करारनामानुसार प्रतिभूत धनको आहेत. दिनांक २०.०३.२०२२ रोजींचे करारनामानुसार **(१) चैनपुरिया शैलेंद्र बगदीश आणि** चैनपुरिया सुरिन्द्र बगदीश (२) मे. चे. पी. पुंटरप्रायजेस मालक - शैलेंद्र बगदीश चैनपुरिया (३) मे. चे. पी. टेलिकॉम २ मालक सुरिन्द्र बगदीश चैनपुरिया (संयुक्त कर्जदार) म्हणू त्यांच्या क्षमतेत कार्यरत अंद्रारेक (इंडिया) लिमिटेड यांनी मुळ सावको **चेंबूर नागरिक सहकारी बैंक** यांच्याकडून प्रतिभृतीसह प्रतिभृत कण प्राप्त केले आहे. प्राधिकृत अधिकारी, **चेंबूर नागरिक सहकारी बैंक** यांनी सिक्युरीटायद्रोशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनास्थियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट, ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूत्स, २००२ अंतर्गत असलेल्या अधिकारानसार सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये मागणी सचना वितरीत केली होती. सदर मागणी सचना सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २०० च्या नियम ८/९ सहवाचिता करना १३(४) अन्वये प्राप्त अधिकाराअतर्गतं **चेंबूर नागरिक सहकारी बैंक** च्या प्राधिकृत अधिकाराचानी खालील अनुसुचित सबिस्तरणणे सनुद्र प्रतिभूत मालमतेचा **वास्तविक ताबा ३०.१२.२०२१** रोजी घेण्यात आला. दिनांक ३०.०३.२०२२ रोजीचे करारनामानुसार ॲझरेक (इंडिया) लिमिटेडने सरफायसी कायदा २००२ च्या कलम ५ अन्वये प्रतिभूती हितासह एकत्रित सर्व अधिकार, हक्क व हित्र यासह चेंबूर नागरिक सहकारी बैंककडून उपरोक्त कर्जदारांकडून वित्तीय मालमत्ता प्राप्त केली आहे. त्यानुसार, प्राधिकृत बैंकेने ०७.०९.२०२२ रोजी खाली नमुद केलेल्या मालमत्ता अँझरेक (इंडिया) लिमिटेडच्या अधिकृत अधिकार्यांकडे सुपूर्व केल्या आहेत. याद्वारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि कर्जदार(ने) आणि जामीनदाराना विशेषत ुर्वे करिता का किया किया है। अधिकृत अंड्रिक (इंडिया) लिम्टिडचे अधिकारी येथ बसुलीसाठी खाली नमुद्र प्रतिभृत मालमत्त्रेच विक्री करण्याची प्राधिकृत अधिका न्याची इच्छा आहे आणि म्हणून प्रतिभृत मालमत्त्रेच खरेदीकरिता मोहोरबंद लिफाफ्यातून निविदा/बोली मागविण्यात येत आहे. विक्री सक्तण**े बसे आहे जे आहे व परिणामाशिवाय** या आधारावर केली जाईल

अ. क्र.	तारणकर्ता/कर्जदाराचे नाव आणि खात्याचे नाव	मागणी सूचनेनुसार थकवाकी रक्कम	मालमत्तेचे वर्णन	लॉट क्र.	१. आरक्षित मूल्य २. इसारा रक्कम ठेव (इरठे) ३. बोली वाढीव रक्कम	१. निरीक्षणाची तारीख व वेळ २. बोली प्रपत्र संकलन/प्रस्ताव सादर करण्याचे अंतिम दिनांक व वेळ	लिलाव उघडण्याची दिनांक व वेळ
	आणि चैनपुरिया सुरिन्द्र जगदीश गृह कर्ज २७३ (२) मे. जे. पी. एंटरप्रायजेस		प्लॉटक्र.३५,४था मजला, शिव पार्वती कोहोसो, सेक्टरक्र.१७,कोपर	१.	 १. रू. १,४०,००,०००/- (रू. एक कोटी चाळीस लाख फक्त) २. रू. १४,००,०००/- (रू. चौदा लाख फक्त) 	१. २२.११.२०२२ स.१०.३०वा ते सायं.५.००वा. २. २९.११.२०२२ सायं.४.००वा पर्यंत	दिनांक ०५.१२.२०२२ वेळः ११.००
	(३) मे. जे. पी. टेलिकॉम २	एकूण ३ सुविधांसह दि.१०.०१.२०१८ रोजी देय	खैरणे, जि. ठाणे, क्षेत्रफळ सुमारे ९५६.५८ चौ.फू. (बिल्ट अप) ७९७.१५. चौ.फू. (कारपेट)		३. रू. ५०,०००/- (रू. पन्नास हजार फक्त)		

प्राधिकत अधिकाऱ्याच्या सर्वोत्तम माहिती आणि माहितीनसार, मालमत्तेवर कोणतेही भार नाहीत. इच्छक बोलीदारांनी त्यांच्या बोली सादर करण्यापवीं बोजा, मालमत्तेचे टायटल आर् मालमत्तेवर परिणाम करणारे दावे/हक्क/देय याविषयी स्वतःची स्वतंत्र चौकशी करावी. सार्वजनिक लिलावाची जाहिरात एएसआरईसी (इंडिया) लिमिटेडची कोणतीही वचनबद्धता किंव कोणतेही प्रतिनिधित्व तयार करत नाही आणि मानली जाणार नाही. मालमत्तेची विक्री एएसआरईसीला जात किंवा अज्ञात असलेल्या सर्व विद्यमान भारासह केली जात आहे. अधिक अधिकारी कोणत्याही तृतीय पक्षाच्या दाव्यांना/अधिकार/दृश्यांसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही. विक्री जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि परिणामाशिवाय तत्त्वावर विक्री केली जाईल.

बोली प्रपत्र रु.५००/- प्रति बोली प्रपत्र (ना-परतावा) जमा केल्यावर उपलब्ध होतील. बोली प्रपत्र आमच्या www.asrecindia.co.in वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल आणि प्रती प्रपत्र रु.५००/- (ना-परतावा) प्राधिकत अधिकाऱ्याकडे बोली सादर करतेवेळी जमा करावे.

निविदा दस्तऐवजात दिलेल्या विहित नमुन्यातील बोली अँझरेक (इंडिया) लिमिटेड, इमारत क्रमांक २, युनिट क्रमांक २०१-२०२अ आणि २००-२०२बी, तळमजला, मॉलिटेअर कॉर्पीरेट पार्क, अंथेरी घाटकोपर लिंक रोड, चकात्ता, अंथेरी (पूर्व), मुंबई - ४००९३ च्या अधिकृत अधिकान्याकडे सादर केल्या जातील किंवा sharadjoshi@asrec.co.in/ rajendra@asrecindia.co.insandesh@asrecindia.co.in या ईमेलद्वारे सबमिट करा. २९.११.२०२२ नंतर प्राप्त झालेला बोली फॉर्म किंवा इस्टे कोणत्याही ... हारणास्तव विचारात घेतले जाणार नाही. इरठेशिवाय बोली सरसकट नाकारली जाईल.

इच्छुक बोलीदारानी त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी स्वतःहून अधिभार, मालमत्तेचा अधिकार बाबत स्वतंत्र चौकशी करून घ्यावी. ई-लिलावाची जाहिरात ॲझरेकचे कोणतेही प्रस्तुतिकर किंवा वचनबद्धता सिद्ध करीत नाही. मालमत्तेची ॲझरेकलो ज्ञात सर्व विद्यमान अधिभारासह विक्री केली जाईल. अन्य इतर ततीय पक्षकार दावा/अधिकार याकरिता प्राधिकृत अधिकारी.

यशस्त्री बोलीदाराने प्रस्ताव स्विकृतीवर त्याच दिवशी किंवा पुढील कामकाजाच्या दिवशी त्यरीत विक्री मुल्याच्या २५**%** रक्कम (इरठे तजवीजीनंतर) विक्री संचालीत करणाऱ्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे जमा करावी अन्यथा इरठे जम केली जाईल आणि मालमत्तेची पुन्हा विक्री केली जाईल.

विक्री किमतीची उर्वरित ७५% रक्कम मालमत्तेच्या विक्रीच्या पृष्टीकरणाच्या १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी ॲझरेक (इंडिया) लिमिटेड आणि यशस्वी बोलीदार यांच्यात लिखित स्वरूपात महमती दर्शविल्या जाणाऱ्या वाढीव कालावधीपर्यंत अदा केली जाईल.

विक्री आर्थिक मालमत्तेचे सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि त्याखाली बनवलेल्या नियमांनुसार विहित नियम/शर्तींच्य

इरठे रकमेशिवाय आणि/किंवा/ राखीव किंमतीपेक्षा कमी बोली स्वीकारल्या जाणार नाहीत/पृष्टी केली जाणार नाहीत १०. इच्छुक खरेदीदार/बोलीदार यांनी खाते क्रमांक: ००९०२०१९००१५५१ मध्ये एनईएफटी/आरटीजीएस द्वारे इस्टे रक्कम जमा करणे आवश्यक आहे, बँक ऑफ इंडिया, एसएसआय, अधेर्र शाखा, आयएफएससी कोड: बीकेआयडी००००९० लाभार्थीचे नाव: ॲझरेक/०८पीएसईसी २०२१-२२ ट्रस्ट किंवा ॲझरेक-पीएस-०८/ २०२१-२२ ट्रस्टच्या नावे काढलेल्या डिमां

डाफ्टद्वारे कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा अनुसचित बँकेवर काढलेल्या आणि मंबईत देय ११. इच्छुक बोलीदार २२.११.२०२२ रोजी उपरोक्त मालमत्तेची तपासणी करू शकतात, संपर्क तपशील: शी. शरद जोशी सेल नंबर ९७६९९ २८२८५, फोन क्र. ०२२- ६१३८७०३४ राजेंद्र . स बोरसे – सेल नंबर ९७३००००५२२, फोन नंबर-०२२-६१३८७०२१. कोणत्याही प्रश्नासाठी संपर्क केला जाऊ शकतो.

१२. अधिकृत अधिकार्याला कोणतेही कारण न देता कोणत्याही किंवा सर्व ऑफर/बिड्स स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा आणि/किंवा कोणत्याही अटी/शार्तींमध्ये बदल करण्याचा अधिका

ाठी देय असलेले शुल्क/शुल्क, मुद्राक शुल्क, नोंदणी शुल्क, आनुषगिक खर्च, सरकारला देय असलेले सर्व वैधानिक देय, कर आणि दर,

असलेल्या मालमत्तेशी संबंधित विद्यमान आणि भविष्यातील दोन्ही आउटगोइंग सहन करतील. १४. विक्रीच्या अटी आणि शर्तींचे पालन केल्यावर आणि विक्रीची पुष्टी केल्यावर अधिकृत अधिकारी यशस्वी बोलीदाराच्या नावे विक्रीचे प्रमाणपत्र जारी करेल. १५. वरील नियोजित लिलाव कोणत्याही कारणास्तव अयशस्वी झाल्यास, अडठएउ ला या सुचनेद्वारे खाजगी कराराद्वारे किंवा सुरक्षा हित (अंमलबजावणी) च्या नियम ८(५) च्या तरतुर्दीनुसा

लिलावाअंतर्गत सुरक्षित मालमत्ता विकण्याचा अधिकार आहे.) नियम आणि सरफेसी कायदा, २००२

टीप: ही सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) आणि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड . ज्न्स्ट्रक्शनच्या तरतुर्दीनुसार वरील कर्ज खात्याच्या कर्जदार/जामीनदारांना ३० (तीस) दिवसांची अनिवार्य सूचना देखील आहे, फायनान्शिअल ॲसेट्स अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, त्यांना वरील संदर्भित तारखेला आणि वेळेवर लिलाव/विक्री आयोजित करण्याबद्दल माहिती देऊन, त्यांना हवे असल्यास, त्यांना हर असल्यासः भविष्यासह वर नमद केल्याप्रमाणे धकबाकी भरून नियोजित लिलावापूर्वी व्याज आणि खर्च . धकबाकीच्या कसूर बाबत, अधिकृत अधिकारी/सूरक्षित कर्जदाराच्य विवेकबुद्धीनुसार मालमत्ता सुरक्षा व्याज (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८ (५) अंतर्गत विहित केलेल्या कोणत्याही पद्धतीद्वारे विकली जाईल.

DAI-ICHI

दिनांक : ०१.११.२०२२

दिनांक : ०२.११.२०२२ ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकारी ऑडारेक (इंडिया) लिमिटेड

प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना (पहा नियम ६(२) सहवाचिता नियम ८(६))

श्री. विष्णु मारुती भिलारे यश अपार्टमेंट, फ्लॅट/दुकान क्र.'ए' १०२ चे मालक/सदस्य

जाहीर सूचना

पत्ता: यश अपार्टमेंट, 'ए' विंग / १०२, चक्रधर नगर, नालासोपारा - पश्चिम-४०१२०३ आणि अनुक्रमांक १०१ ते १०५ धारक भागप्रमाणपत्र क्र.२२ चे धारक, हे प्रमाणपत्र हरवले आहे. ज कोणासही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी प्रोसायटी सचिवाकडे १५ दिवसात संपर्क करावा तद्नंतर दावा विचारात घेतला जाणार नाही आणि द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया सोसायर्ट

दिनांक: 0३.११.२0२२ ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all that my client Mr. VISHAL MORESHWAR SALVI, is absolute owner of Flat premises situated at Flat No. 10, on 2nd floor, 'B'-Wing, Gabriel Apartment Co-operative Housing Society Ltd, Marol Church Road, Andheri (East) Mumbai- 400 059 admeasuring 360 sq. ft carpet area i.e. equivalent to 40.14 sq.mtrs. and my client holding share certificate with 5 fully paid up equity Share bearing dist. nos. 156 to 160 (both inclusive) held under Share Certificate No. 32. My client Mr. VISHAL MORESHWAR SALVI has purchased the aforesaid flat premises from Mr Mark Chiristopher Gibson and Mrs ed and same was registered before sub registrar office Andheri-7, bearing Registration No. BADAR-18 14300 of 2021 dated 26/10/2021. my client has lost / misplace original above Share Certificate and Sale Deed of the aforesaid flat premises. my client hereby informed that any person who finds the said Share Certificate and Sale Deed of the aforesaid flat premises should intimate to the undersigned.

Adv. Alokkumar N. Singh Advocate High Court, Mumbai 9820033647

जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे या तत्त्वावर ई–लिलावाने खालील स्वाक्षरीकर्ताद्वारे खाली नमुद तारण मालमत्तेची विक्री करण्याचे निश्चित केले आहे आरक्षित मुल्य व इसारा रक्कम खालीलप्रमाणे: तारण मालमत्तेचे वर्णन अ.क्र. कर्जदाराचे नाव, मालमत्तेचे तपशील, मागणी सूचना व ताबा दिनांक अंकिता सचिन खेडकर आणि सचिन दत्तात्रे खेडकर, दोघांचा पत्ता: एच.क्र.१००७, विक्रमगड तालुका विक्रमगंड, विक्रमगंड ठाणे, महाराष्ट्र-४०१४०५, दुसरा पत्ताः फ्लॅट क्र.११८, १ला मजला, डी विंग, रामचंद्र संकुल म्हणून ज्ञात इमारत, भूमापन क्रमांक ०३, मौजे विक्रमगड, तालुका मौजे विक्रमगड मालमत्ताः फ्लॅट क्र.११८, क्षेत्रफळ ५६.२२ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, १ला मजला, डी विंग, रामचंद्र संकुल म्हणून ज्ञात इमारत, भुमापन क्रमांक ३, मौजे विक्रमगड, तालुका मौजे विक्रमगड, जिल्हा पालघर येथील **मागणी सूचना: रु.१०,६०,४३६.४४** (रुपये दहा लाख साठ हजार चारशे छत्तीस आणि पैसे चव्वेचाळीस कक्त) १८.0१.२0१९ रोजी देय अधिक व्याज व शुल्क. ताबा दिनांक: १२.०७.२०२२ वैष्णवी वसंत भगाडे, वसंत नागु भगाडे यांची पत्नी आणि वसंत नागु भगाडे, नागु गणपत भगाडे यांचा मुलगा, दोघांचा पत्ता: खोली क्र.२५, इंदिरा नगर, पोईसर बोरसा पाडा रोड, कोदिवली पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र–४०००६७. **दुसरा पत्ता:** फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, साई राम अपार्टमेंट, गाव कोपरी चंदनसार रोड, विरार (पुर्व), तालुका वसई, जिल्हा पालुघर, ठाणे, महाराष्ट्र. मालमत्ता: फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, साई राम अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, गाव कोपरी, चंदनसार रोड, विरार (पुर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर, ठाणे, महाराष्ट्र, जुना सर्व्हे क्र.४४, नवीन सर्व्हे क्र.१४७, हिस्सा ਨਕ ਪਟਪ ਦੀ 12 ਕਿਆਰਿ ਪ੨/ਪੁਨ ਦੀ 1 बिल्याच्या थेन मागणी सूचना: रु.१२,६३,१३३.८८ (रुपये बारा लाख त्रेसष्ट हजार एकशे तेहतीस आणि पैसे अठठ्याऐंशी फक्त) १२.१०.२०१८ रोजी देय अधिक व्याज व शुल्क. ताबा दिनांक: १८.०७.२०२२ मोह. रहमत अली व सबिना मोह. रहमत खातून, दोघांचा पत्ता: घर क्र.४७६/२, खोली क्र.७, एकत नगर, मस्जिदजवळ, कुडुस वाडा, पालघर, ठाणे, महाराष्ट्र-४२१३१२. **दुसरा पत्ता:** फ्लॅट क्र.१६, २रा मजला. इ४-विंग. प्रगती नगर इमारत. गाव कडस. कडस नाकाजवळ. वाँडा. पालघर. ठाणे. **मालमत्ता:** फ्लॅट क्र.१६, २रा मजला, इ-विंग, प्रगती नगर इमारत, ई विंग, जमीन गट क्र.१८१/१, गाव कुडुस, रोजी देय अधिक व्याज व शुल्क.

ज्याचा प्रतिभृत धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी वास्तविक ताँबा घेतलेला आहे.

आहोत आणि संपुर्ण करारदराने देयके वसुल करण्याचा कायदेशीर अधिकार आहे.

Hiral Thakkar

RELIANCE

कुडुस नाकाजवळ, तालुका वाडा, पालघर, जिल्हा ठाणे (क्षेत्रफळ ९१५ चौ.फु.) येथील जागेचे भाग व खंड. मागणी सचना: रु.१५.७९.८२१ (रुपये पंधरा लाख एकोणऐंशी हजार आठशे एकवीस फक्त) १०.०७.२०१७ ताबा दिनांक: २७.०७.२०२२ भानु शंकर घोंगे, शंकर मारुती घोंगे यांची पत्नी आणि मंगल मच्छिंद्र गोपाळे, विठ्ठल मदाह शिंदे यांची पत्नी, दोघांचा पत्ता: फ्लॅट क्र.४०३, वैष्णव सदन, बी.पी. क्रॉस रोड क्र.४, खारीगाव, भाईंदर पुर्व, ठाणे. महाराष्ट-४०११०५. **दसरा पत्ता:** फ्लॅट क्र.२०२. वैष्णव सदन. बी.पी. क्रॉस रोड क्र.४. खारीगाँव भाईंदर पुर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०५. **दुसरा पत्ता:** फ्लॅट क्र.४०८, ४था मजला, विंग ए, साई सृष्ठी

चंदनसार रोड, विरार (पुर्व), पालघर, ठाणे. मालमत्ता: फ्लॅट क्र.४०८, ४था मजला, विंग ए, साई सृष्टी कॉम्प्लेक्स म्हणून ज्ञात इमारत, गाव कोपरी, (जुने गाव चंदनसार), तालुका वसई, जिल्हा पालघर, ठाणे (क्षेत्रफळ सुमारे ३६० चौ.फु. अर्थात ३३.४५ चौ.मी.) येथील जागेचे भाग व खंड. मागणी सूचना: रु.१२,६०,९६०.८५ (रुपये बारा लाख साठ हजार नऊशे साठ आणि पैसे पंच्याऐंशी फक्त)

ताबा दिनांक: ०८.०९.२०२२ ०९.०१.२०१८ रोजी देय अधिक व्याज व शुल्क. किरण रामचंद्र कांबळे, रामचंद्र यांचा मुलगा, रामचंद्र सोपान कांबळे, सोपान कानथ कांबळे यांची पत्नी आणि सचिन रामचंद्र कांबळे, रामचंद्र सोपान कांबळे यांचा मुलगा, सर्वांचा पत्ता: खोली क्र.२६३, साई कृपा चाळ, जामरुशी नगर, वाघेश्वरी मंदिर रोड, वाघेश्वरी मंदिराजवळ, मुंबई, महाराष्ट्रx000९७ **. दसरा पत्ताः** फ्लॅट क. x0६. xथा मजला. सर्व्हे क.१x७. हिस्सा क.२७. गांव कोपरी. वसर्ड तालुका जिल्हा पालघर, साई निवास, चंदनसार रोड, विरार पूर्व, ठाणे, महाराष्ट्र आणि अरविंद दत्ताराम

क १४७ हिस्सा क २७ गाव कोपरी, वसर्ड, तालका जिल्हा पालघर, सार्ड निवास, चंदनसार रोड, विरार पर्व ठाणे. महाराष्ट्र. मालमत्ता: फ्लॅट क्र.४०६, ४था मजला, सर्व्हे क्र.१४७, हिस्सा क्र.२७, गाव कोपरी, वसई, तालुका जिल्हा पालघर, साई निवास, चंदनसार रोड, विरार पुर्व, ठाणे, महाराष्ट्र (क्षेत्रफळ सुमारे ५२५ चौ.फु. अर्थात ४८.७९

आ<mark>डेलकर, दत्ताराम शिवराम आडेलकर यांचा मुलगा, र/ठि.:</mark> फ्लॅर्ट क्र.००८, साई निवास अपार्टमेंट,

चंदनसार रोड. कोपरी. विरार पर्व. ठाणे. महाराष्ट-४०१३०९. **दसरा पत्ता:** फ्लॅट क्र.४०६. ४था मजला. सर्व्हे

चौ मी) येथील जागेचे भाग व खंड. मागणी सूचना: रु.१४,६५,९९२.३२ (रुपये चौदा लाख पासष्ट हजार नऊरो ब्याण्णव आणि पैसे बत्तीस फक्त) ०७.०२.२०१८ रोजी देय अधिक व्याज व शुल्क. ताबा दिनांक: ०८.०९.२०२२

मालमत्तेचे निरीक्षण : ०८.१२.२०२२ रोजी स.११.०० ते दु.२.०० बोली सादर करण्याची अंतिम तारीख: ०९.१२.२०२२ रोजी दु.३.००

: १२.१२.२०२२ रोजी स.१०.०० ते दु.०१.०० दरम्यान ५ मिनिटांच्या विस्तारासह. र्ड-लिलावाची तारीख विक्रीच्या नियम व अटी: १. मालमत्तेची आरक्षित मुल्यापेक्षा कमी मुल्याने विक्री केली जाणार नाही आणि प्रतिभूत धनको म्हणून आरएआरसीद्वां

निश्चितीवर विक्री असेल. २. मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट क्र.६८, गुरगाव, हरियाणा-१२२००३ येथे ऑनलाईन ई-लिलाव संचालित केला जाईल. ३. ई-लिलावात सहभागी होण्यापुर्वी इच्छुक बोलिदारांनी त्यांची नावे www.bankeauctions.com वर नोंद करावीत आणि मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून युजर आयडी व पासवर्ड घ्यावा. ४. भावी बोलिदारांना मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड **(संपर्क व्यक्ती:** श्री. विनोद चौहान मोबा.:+९१-९८१३८८७९३१, ई-मेल: Delhi@c1india किंवा Support@auctiontiger.net, हेल्पलाईन क्र. ७२९१९८११२४,२५,२६) वर ऑनलाईन प्रशिक्षण मिळेल. ५. चालु खाते क्र.:६७४२५५७०८८, बँकेचे नावः इंडियन बँक, शाखाः सांताकुझ पश्चिम शाखा, मुंबई-४०००५४, लाभार्थीचे नावः आरएआरसी०५९ (आरएचडीएफसीएल एचएल) ट्रस्ट, आयएफएससी कोडः **आयडीआयबी०००ए**स०१० यांचे नावे आरटीजीएस/एनईएफटी स्वरुपात इसारा रक्कम जमा करावी. कृपया नोंद असावी की, ईएमडी म्हणून धनादेश/ धनाकर्ष स्विकारले जाणार नाही. ६. आरक्षित मुल्यापेक्षा कमी किंवा इरठेशिवाय बोली स्विकारल्या जाणार नाही. बोलिदारांनी त्यांची बोली रक्कम प्रती लॉटकरिता रु.५००० पटीने वाढवावी. ७. यशस्वी बोलीदाराने यशस्वी बोलीदार म्हणून घोषित झाल्यावर त्वरीत बोली रक्कम/विक्री मुल्याच्या २५% रक्कम (इरठेसह) जमा करावी. यशस्वी बोलिदाराने उर्वरित रक्कम यशस्वी बोलीदार म्हणून घोषित तारखेपासून १५ दिवसांत बोली रक्कम/ विक्री मुल्याच्या ७५% रक्कम जमा करावी. ८. जर यशस्वी बोलीदार व वर नमुदप्रमाणे रक्कम भरण्यात अयशस्वी ठरल्यास जमा केलेली इरठे जप्त केली जाईल. ९. ई-लिलाव विक्री पुण झाल्यानंतर ७ दिवसांत कोणत्याही व्याजाशिवाय अयशस्वी बोलिदारास इरठे परत दिली जाईल. १०. प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले तपशील हे त्यांच्या ज्ञात माहितीनुसार आहे. कोणतीही चुक, गैर अहवाल किंवा वगळणे याकरिता प्राधिकृत अधिकारी जबाबदार असणार नाही. ११. कोणतेही कारण न दर्शविता विक्रीच्या नियम व अटी बदलणे किंवा विक्री स्थगित/प्रलंबित/रद्द करणे किंवा कोणतीही बोली स्विकारणे/नाकारण्याचा संपुर्ण अधिकार खालील स्वाक्षरीकर्ता प्राधिकृत अधिकाऱ्याकडे आहे. १२. बोलिदारांनी मालमत्तेवरील अधिभार, शुल्क, वैधानिक देयकांची चौकशी करावी आणि स्वतःचे समाधान करून घ्यावे. पुढे मालमत्तेवरील कोणतेही शुल्क, अधिभार याकरिता कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि ऑनलाईन बोलीचे सादरीकरणानंतर कोणतेही प्रकरण विचारात घेतले जाणार नाही. १३. उपलब्ध नोंदीनुसार सदर सूचनेच्या तारखेला मालमत्तेवरील अन्य इतर कोणताही अधिभाराची माहिती खालील स्वाक्षरीकर्त्यास नाही. १४. मालमत्तेवरील वैधानिक किंवा

इतर थकबाकी कर, देयके, व्हॅट, टीडीएस, जीएसटी तसेच मुद्रांक, नोंदणी शुल्क, जे असेल ते खरेदीदारास भरावे लागेल. इतर माहितीकरिता श्री. जयेश मोरे ७९७७२४५२५८ व श्री. विनोद एन. सोनाजकर ९३२०४३७९७१ यांना संपर्क करावा

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ६(२), ८(६) व ९(१) अंतर्गत १५ दिवसांची वैधानिक सूचना कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, लिलावापुर्वी वर नमुद केलेली रक्कम तसेच व्याज व संबंधित खर्च जमा करावे अन्यथा वर नमुदप्रमाणे तारण मालमत्तेचा लिलाव केला जाईल आणि देय रक्कम असल्यास व्याज व शुल्कासह वसूल केली

जाईल ठिकाण: महाराष्ट्र, दिनांक: 0३.११.२०२२ प्राधिकृत अधिकारी, रिलायन्स ॲसेट रिकन्स्टक्शन कं.लि

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given on instruction from my clients, that my clients have agreed to purchase and acquire from Mrs. Asha Gulshan Khanna and Mr. Vivek Gulshan Khanna "the owners") having their address at 210/C, Ganga Jangid Complex, off. Mira Bhayander Road, Behind Silver Park, Mira Road East, Dist Thane, the co-owners of residential Flat No. 1401 admeasuring 719 sg. ft carpet area on the 14th floor, in the building of the society known as Raheia Heights A Co-operative Housing Society Ltd., situated at off film city road, Malad East, Mumbai - 400097 alongwith car parking space no. CP004 in segment 1 lying and being at CTS no. 827-A/1C/1A of Village Malad East Taluka Borivali within registration district of Mumbai Suburban and by virtue thereof holding interest in share capital of society represented by 10 fully paid shares thereof, each having face value of Rs.50 each, bearing Distinctive number from 141 to 150 represented by Share Certificate No. 15 dated 01st June 2013 (collectively hereinafter referred to as "said property") more particularly recorded in the Schedule hereunder written free from all encumbrances and claims.

The owners have represented to my clients that: a. They are absolutely entitled to assign and transfer their respective ownership rights in

said property, to accept consideration and no one has any claim, right, title and interest in the said property. b. They have progressively acquired the ownership rights in said property and they as

co-owners have 100% right, title and interest in the said property as well as in absolute possession thereof. TAKE FURTHER NOTICE THAT any and all person/s, entity/ies having any claim, right title, benefit, interest, objections and/or demand in respect of said property by way of inheritance, share, sale, transfer, mortgage, assignment, exchange, lease, sub-lease, lien, license, deposit of title deeds, pledge, gift, occupation, charge, covenant, possession, tenancy, sub-tenancy, maintenance, bequest, succession, trust, pre-emption, agreement lispendens. family arrangement/settlement, Agreement or other depositions, power of attorney, partnership deed, easement, litigation, Decree or Court order of any court of law or encumbrance, injunction, attachment, business agreement howsoever or otherwise is required to intimate in writing supported by authenticated photocopies of valid/effectual documents to the undersigned at address as mentioned herein within 14 (Fourteen) days from the date of publication of this Notice of his/her/it's such claim and/or objection in that regard, failing which all or any of such purported claims and or objections, interest or demand if any shall be deemed to have been waived abandoned given up and/o discharged for all intents and purposes and any claim raised after the expiry of said

marketable. SCHEDULE All that said residential Flat No. 1401 admeasuring 719 sq. ft carpet area on the 14th floor, in the building of the society known as Raheja Heights A Co-operative Housing Society Ltd., situated at film city road, Dindoshi, Malad East, Mumbai - 400097 alongwith car parking space no. CP004 in segment 1 lying and being at CTS no. 827-A/1C/1A of Village Malad East Taluka Borivali, within registration district of Mumbai Suburban and corresponding interest in share capital of said society represented by 10 fully paid shares each having face value of Rs.50 each, bearing Distinctive number from 141 to 150 represented by Share Certificate No. 15 dated 01.06.2013

period shall not be binding in any manner whatsoever and my clients shall proceed to

purchase the said property concluding that the title of the said property is clear and

Dated This 03rd November 2022

Hiral Thakkar Advocate 301, Malad Pushpanjali Society, Diamond Market, Daftary Road, Malad East,

Mumbai - 400097 (Email: adv.hiral1818@gmail.com)

दाई-इची करकारिया लिमिटेड सीआयएन • I 24100MH1960PI C011681

नोंदणीकृत कार्यालय : लिबर्टी बिल्डिंग, सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग न्यू मरीन लाइन्स, मुंबई - ४०० ०२०.

दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

						(रु. लाखांत)	
		स्थायी		एकत्रित			
तपशील	३०.०९.२०२२ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२२ रोजी संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२९ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२२ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२२ रोजी संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२१ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	
परिचालनातून एकूण उत्पन्न	५,६१८	९,५७३	२,८५८	५,६१८	९,५७३	२,६८९	
कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व) निव्वळ नफा/तोटा	४७९	२५३	(४६२)	४७९	२५३	(१३१)	
करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/तोटा	१,२२१	९९५	(४६२)	१,२२१	९९५	(६३१)	
करपश्चात कालावधीकरिता (अपवादात्मक व/ वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/तोटा	१,२२१	९९५	(४६२)	१,२२८	१,०३५	(६५१)	
कालावधीकरिता (कालावधीकरिता (करपश्चात (तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश) एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१,२१६	९८३	(४६३)	१,२२३	१,०२४	(६५२)	
प्रदानित समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- दर्शनी मूल्य)	७४५	હ૪५	હ૪५	હ૪५	હ૪५	७४५	
अन्य समभाग, गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसारपुनर्मूल्यांकन राखीव वगळता	१२,२००	१२,२००	१४,११२	१४,२४५	१४,२४५	१६,३०२	
उत्पन्न प्रतिशेअर मूलभूत व सौम्यीकृत रुपयांत (प्रत्येकी रु. १०/-)	१६.४०	१३.३६	(६.२०)	१६.४८	१३.८९	(\$e.5)	

वरील विवरण हे सेबी (सची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर व कंपनीची वेबसाइट www.dai-ichiindia.com वर उपलब्ध आहे.

वरील अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पनरावलोकन करण्यात आले असन संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ०१.११.२०२२ रोजी आयोजित सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. दि. ३०.०९.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीकरिताच्या मर्यादित पुनरावलोकन अहवालावर लेखापरीक्षकांनी असुधारित मत व्यक्त केले आहे.

कंपनीच्या व्यवस्थापनाने आयएनडी एएस १०८ - कामकाजात्मक विभागाअंतर्गत निष्कर्ष काढला आहे की कंपनीचा केवळ एकाच नोंदीयोग्य विभाग आहे तो म्हण्ड स्पेश्यालिटी केमिकल होय. त्यानुसार, विभागीय माहितीची कोणतीही वेगळी घोषणा करण्यात आली नाही. प्लॉट क्र. डी - २/२०, जीआयडीसी, ता. वागरा, जि. भरूच - ३९२ १३०, गुजरात येथील दाहेज फॅक्टरीमध्ये दि. २२ नोव्हेंबर, २०२० रोजी लागलेल्या आगीच्य

घटनेत काही मालमत्ता, प्लान्ट व मशिनरी तसेच इन्व्हेंटरीचे नुकसान झाले होते. यामुळे उत्पादन प्रक्रियेमध्येही अडथळा आला व त्याचा परिणाम दि. ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिताच्या कंपनीच्या वित्तीय कामगिरीवर झाला. सदर घटनेच्या परिणामी कंपनीला रु. ४९३२ लाख (रु. ४३२६ लाख मालमत्ता, प्लान्ट व मशिनरीकरिता ५८१ लाख इन्हेंटरीजकरिता व रु. २५ लाख अन्य खर्चाकरिता) इतके नुकसान झाले, जे वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताच्या स्थायी वित्तीय निष्कर्पांमध्ये अपवादात्म बाबी म्हणून नोंद आहेत. कंपनीची संपत्ती व इन्व्हेंटरीज् या विमा धोरणांतर्गत समाविष्ट आहेत व झालेल्या नुकसानभरपाईकरिता विमा कंपनीकडे दावा दाखल करण्यात आल होता. वित्तीव वर्ष २०२१-२२ मध्ये कंपनीला र. ४००.०० लाख च्या विमा दाव्याअंतर्गत अंतरिम प्रदान प्राप्त झाले आहे. उर्वरित दावा सर्वेक्षणाअंतर्गत आहे व विम् कंपनीद्वारे दावा मंजूर झाल्यावर तो लेखांमध्ये समाविष्ट करण्यात येईल.

सप्टेंबर, २०२० मध्ये रोजगार व रोजगारपश्चात लाभांदरम्यान कर्मचारी लाभांशी संबंधित सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० (संहिता) ला राष्ट्रपतींची संमती प्राप्त झाली सदर संहिता भारतीय राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. तथापि, ज्या दिवशी संहिता प्रभावी होईल ती अधिसचित करण्यात आलेली नाही, जेव्हा सदर संहिता अस्तित्वात येईल तेव्हा तिच्या प्रभावाचे कंपनी निर्धारण करील व संहिता प्रभावी झालेल्या कालावधीमध्ये कोणत्याही संबंधित प्रभावित बाबींची नोंद करील. आकडे जवळच्या लाख अंकापर्यंत पूर्ण स्वरूपात नोंद आहेत.

मही/-

कु. एस.एफ. वकील

संचालक मंडळाकरिता व त्यांच्या वतीने

टीप: सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना वितरणानंतर जर काही रक्कम जमा केल्यास ते मुक्तता/ तजवीजीच्या वेळी देय रक्कम म्हणून विचारात घेतले जाईल.